

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद

(भारत सरकारच्या औषध व्यवसाय अधिनियम १९४८ चा ८ वा अंतर्गत घटित)

MAHARASHTRA STATE PHARMACY COUNCIL

(Constituted under The Pharmacy Act, 8 of 1948 of Government of India)



प्रति फार्मासिस्ट ,

कोरोना (COVID-19) महामारी संक्रमण प्रतिबंधाच्या लढाईत फार्मासिस्ट हा आरोग्यव्यवस्थेचा अविभाज्य घटक तसेच आरोग्यव्यवस्थेचा खंबीर कणा आहे याची प्रत्यक्ष अनुभूती व त्याचे अतिआवश्यक सेवांमधील योगदान संपूर्ण देश-जगाने आज अनुभवले आहे कारण औषध संशोधनपासून ते औषध निर्मिती पर्यंत व औषधांचे विनियमन यापासून ते योग्य वितरण या पर्यंतच्या सर्व टप्प्यांवर फार्मासिस्ट महत्वाची भूमिका बजावत आहे . आज हॉस्पिटल / कम्युनिटी / रिटेल फार्मासिस्ट म्हणून कार्यरत असताना प्रचंड कामाचा ताण असून देखील तुमच्या द्वारे दिला जाणारा अखंडित औषध पुरवठा व रुग्णासमुपदेशन जनसामान्यांना डायबेटीस, ब्लड प्रेशर व हृदयविकारांसारख्या दीर्घकाळ चालणाऱ्या विकारांना नियंत्रणात ठेवण्यास मोलाची मदत करत आहे. तसेच कोरोना विषाणू त्याचे संक्रमण व विशेषतः याचे प्रतिबंधात्मक उपाय या संबंधीत विविध माध्यमातून जनजागरणा करीता आपण घेतलेला पुढाकार वाखाणण्यासारखा आहे. या जनजागरणाच्या कार्यात खारीचा वाटा व्हावे म्हणून महाराष्ट्र राज्य व्यवसाय परिषदेद्वारे वेळोवेळी परिषदेच्या संकेतस्थळावर कोरोना (COVID-19) संबंधीत महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार द्वारे प्रसारित फार्मासिस्ट ला उपयुक्त अशी माहिती वेळोवेळी उपलब्ध केली जाते शक्यअसल्यास त्या माहितीचा वापर आपल्या व्यवसायामध्ये नक्की करावा.

संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात देखील दिवस-रात्र ३ शिफ्ट्स मध्ये फार्मासुटीकल इंडस्ट्रीत काम करणाऱ्या फार्मासिस्ट व अन्य कामगारवर्गाद्वारे तयार केली जाणारी औषधे भारतासोबत संपूर्ण जगाला वरदान ठरली आहेत आणि म्हणून जगभर भारतीय फार्मासुटीकल क्षेत्राचा होत असलेला नामगौरव हि त्यांच्या अविगत कष्टाची खरी पोचपावती आहे .अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी जे फार्मासिस्ट आहेत यांच्याद्वारे फार्माइंडस्ट्रीतून येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची व औषधाची कोठेही साठेबाजी होऊ नये व निकृष्ट दर्जाची औषधे व संसर्ग प्रतिबंधाचे घटक बाजारात येऊ नये याकरीता उत्पादन ते वितरण यातील प्रत्येक टप्प्यांचे निरीक्षण व मूल्यांकन अहोरात्र केले जात आहे त्या करीता त्यांचे विशेष आभार.

एक फार्मासिस्ट म्हणून कार्यरत असता विविध भूमिका पार पडणाऱ्या आपणा सर्वांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तसेच आजच्या या परिस्थिती आपण सर्व फार्मासिस्ट "पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा... " या कुसुमाग्रजांच्या कवितेतील शेवटच्या ओळीचे स्मरण करून अधिकाधिक चांगले काम करण्यासाठी एकमेकांस प्रोत्साहित करू व स्वतःची व कुटुंबाच्या आरोग्याची अवश्य काळजी घेऊ.

स्वस्थ व निरोगी राहा !!!

आपले-

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष, सर्व सदस्य, निबंधक व सर्व कर्मचारीवृंद.